

September 04, 2019

To BSE Limited, 1st Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400001

Scrip Code: 504028

Subject: Newspaper Publication - Notice of Annual General Meeting and Record Date.

Dear Sir / Madam,

We enclose herewith copies of the public notice of the Annual General Meeting and Record Date published on September 04, 2019 in "Business Standard", in English language and in "Navakal", Maharashtra Editions, in Marathi language.

This is for your information and records.

For GEE LIMITED

SADINJAFAR THANGE Company Secretary

Membership No. A56898

Address: F-101, Income Tax Colony,

Sector -21/22, Belapur CBD,

Navi Mumbai-400614

GEE Limited REGISTERED OFFICE

Plot No. E-1, Road No.7, Wagle Industrial Estate, Thane 400 604, Maharashtra, India P: +91-02225820619 | F: +91 22 2582 8938 W: www.geelimited.com CIN: L99999MH1960PLC011879 **KALYAN PLANT**

Plot No. B-12 MIDC, Kalyan Bhiwandi Road, Saravli, Kalyan 421311, Thane, Maharashtra, India P: +91 25 2228 0358/281176/90 F: +91 25 2228 1199 E: geeho@geelimited.com

ATCOM TECHNOLOGIES LIMITED

CIN: L29299MH1989PLC054224 Regd. Off.: 2F Court Chambers, 35 New Marine Lines, Mumbai 400020; Tel. No.022-22007001; Email: atcomcs@gmail.com Website: www.atcomtech.co.in

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Thursday, September 26, 2019 at 09.00 A.M. at 2F Court Chambers, 35 New Marine Lines, Mumbai 400020, to transact the business as set forth in the Notice of the AGM.

The Annual Report of the Company for the financial year ended March 31, 2019, including the Notice of AGM, Attendance Slip, Proxy Form and Route Map have been sent via email to those members whose email-IDs have been registered with the Company or the Depositories, as the case may be, and through other permitted modes to all other members at their registered addresses. The physical copy of the Annual Report shall also be sent to those members who specifically request for the same. The Annual Report is also available on the website of the Company at www.atcomtech.co.in/annual report-policies. The documents pertaining to the businesses to be transacted at the AGM are available for inspection at the Registered Office of the Company. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with applicable Rules thereunder, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, September 19, 2019 to Thursday, September 26, 2019 (both days inclusive) for the 29th AGM of the members of the Company.
In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013

read with applicable Rules thereunder and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide e-voting ('remote e-voting') facility to the members and the business set out in the notice may be transacted through remote e-voting. The Company has engaged NSDL for facilitating the remote e-voting

Members whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. September 19, 2019, only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM.

The remote e-voting period commences on Monday, September 23, 2019 at 09:00 a.m., and concludes on Wednesday, September 25, 2019 at 05:00 p.m. Members will not be allowed to vote electronically beyond the said timeline. Any person, who acquires the shares of the Company after the dispatch of the Notice of the AGM and becomes a member as on the cut-off date, i.e. September 19, 2019 can view the notice of the AGM on the Company's website as mentioned above. Such members may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in. They may also refer to the voting instructions on the NSDL website. However, if a person is already registered with NSDL for e-voting then existing IDEAS user ID and password can be used for casting the vote. Members may note that: a) Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; c) the members who have cast their vote by e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of e-voting as well as voting at the AGM through ballot paper. Complete details as regards remote e-voting have been provided in the notice.

For Atcom Technologies Limite

Place: Mumbai

Vikram Doshi

MUKAT PIPES LIMITED

Registered Office: Flat No. 39, Parag Apartments, 7th Floor, J.P. Road, Versova, Andheri (West), Mumbai 400061. CIN: L27200MH1987PLC044407 Website:www.mukatpipes.com e mail: mukatpipes@gmail.com Tel: 01762-225040 Fax: 01762-222390

NOTICE

NOTICE is hereby given that the 32ndAnnual General Meeting (AGM) of the Members o the Company will be held on Monday, 30th September, 2019 at 10.00 a.m at Time & Again Banquet Hall, 9 Raheja Classique, Link Road, next to Cinemax, Lokhandwala, Andheri (W) Mumbai - 400053, to transact the business set out in the Notice convening the 32ndAGM The dispatch of the Annual Report together with Notice of the AGM is completed on 3rd September, 2019 either through courier or email.

Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, 23rd September, 2019 to Monday, 30th September, 2019 (both days inclusive) for the purpose of the AGM.

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act. 2013. Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is pleased to provide members facility to exercise their right to vote or resolutions proposed to be considered at the AGM by electronic means and the business may be transacted through e-Voting Services. The facility of casting the votes by the members using an electronic voting system from a place other than venue of the AGM "remote e-voting") will be provided by National Securities Depository Limited (NSDL) The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equityshare capital of the Company as on the cut-off date of Monday, 23rdSeptember, 2019 Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. Monday 23rdSeptember, 2019, may obtain the loginID and password by sending a request a evoting@nsdl.co.in

The remote e-voting period commences on Thursday, 26th September, 2019 (9:00 am and ends Sunday, 29th September, 2019 (5:00 pm). During this period members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cutoff date i.e. Monday, 23rd Sentember, 2019 may cast their vote by remo remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on resolutions is cast by the member, the member shall not be allowed to change subsequently

The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be

able to exercise their right at the AGM through ballot paper. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also

attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through

remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM.

The Notice of AGM is available on the Company's website www.mukatpipes.com. The procedure of electronic voting is available in the e-voting details and instructions sent along with the Annual Report. In case you have any queries or issues regarding e-voting

you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and remote e-voting user manua for Members available at the downloads section of www.evoting.nsdl.com or call on tol free no.: 1800-222-990. By Order of the Board of Directors

(AMRIK SINGH GREWAL)

Place: Raipura Date:03.09.2019

Director (DIN: 01239180)

PUBLIC NOTICE
A Notice is hereby given to all the concerned that my client i.e. Solapur Janata Śaĥakari Bank Ltd., Mumbai Branch, 3 & 4 Sambaji Nagar CHS Ltd., Opp. Bawala Masjid, N.M. Joshi Marg Mumbai 400 013 having its Registered Office at "Gagan Bharari" Shiv Smarak, Gold Finch Peth, Solapur 413007. (Herein after referred as "said Bank" for the sake of brevity).

That the said Bank has to received a Loan Application from TETRAHDERON LABORATORIES PVT LTD., through its Directors Mr. Nikunj Vinod Chitalia and Mr. Sunil Shivlal Makwana for an amount of Rs. 500.00 Lakh (Rupees Five Hundred Lakh Only) for that purpose the Mr. Amit Ghanashyam Paradkar is ready to mortgage his Flat i.e. Flat No.3/L, Building Maharashtra Co. Op. Housing Society Ltd., Ambekar Nagar, G.D. Ambekar Marg, Parel, Mumbai 400 01: admeasuring 552 sq. ft. built up (hereinafter referred as "said Flat" for the loan taken by TETRAHDERON LABORATORIES PVT LTD through its Directors Mr. Nikunj Vinod Chitalia and Mr. Sunil Shivla Makwana as collateral security for the said loan and also offered himself as a Guarantor for the said loan the Guarantors Liability is extended up to the property value of the said flat. That Ami Ghanashyam Paradkar is in possession of the said flat as an Owne and the said flat he has received through his father by Gift Deed dated 23.06.2011 bearing Reg no. BBE -3- 5603/2011.The said Owner have further represented to my client that the said premises is free from all encumbrances and the said Owner is having fre clear and marketable title over the said premises.

Any person having any claim or interest or any objection for mortgaging the said flat with my client Bank by way of Sale Mortgage, Assignment, Charge, Trust, Lien, Gift, Inheritance Maintenance, Tenancy, Lease, Assessment or otherwise however it is hereby required to make the same known in writing to the undersigned at my office Flat No. 202, Chandralok Co. Op. Housing Society, Ami Park, Nalasopara (West), Taluka Vasai, District- Palghar 401 203 within 14 days from the date of Publication hereof otherwise my client presume that the said premises is free from all encumbrances claim, if any received thereafter will be considered as waived. Mumbai, Dated this 4th day of September, 2019

Milind R. Deshpande, Advocate, High Court Mumbal, Flat No. 202, Chandralok Co. Op. Housing Society, Ami Park, Nalasopara (West), Taluka Vasai, District – Palghar – 401 203

G GEE Limited

CIN: L99999MH1960PLC011879 Registered Office: Plot No. E-1, Road No. 7, Wagle Industrial Estate, Thane-400604 Website: www.geelimited.com Email: Shares@geelimited.com Telephone: 02522-280358, Fax: 02522-281199

NOTICE

The notice is hereby given that the 58th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday on Septembe 27, 2019 at 11.00 A. M. at Hotel Satkar Residency 1, Pokhara Rd. No. 1, J. K. Gram, Thane (West), Maharashtra-400606 to transact the Business, as set out in the Notice of AGM. Th Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for F.Y. 2018-19 have been sent to all the members whose emails IDs are registered with the Company/Depository Participant(s) The same is also available on the Company's website www.geelimited.com.The Physical copies of the Notice of AGM and Annual Report for F.Y. 2018-19 have been sent to all other members at their registered address in the permitted mode. The dispatch of Notice of AGM and Annual Report in physical mode and sending the Annual report through email has been complete on September 03, 2019.

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date of Friday, September 20, 2019 may cast their vote electronically on the Ordinar Special Business as set out in the Notice of AGM through lectronic voting system of NSDL from a place other than venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that: The Ordinary and the Special Business as set out in the Notice

of AGM may be transacted through voting by electroni

The remote e-voting shall commence on Monday of 23rd September, 2019 (09:00 AM).

The remote e-voting shall end on Thursday on 26th September The cut-off date for determining the eligibility to vote to

electronic means or at the AGM is Friday, September 20, 2019 Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. Friday September 20, 2019 may obtain the login ID and passwor

by sending a request at following email id's: . www.geelimited.com

2. helpdesk.evoting@nsdlindia.com 3. nayna.wakle@linkintime.co.in

Members may note that:

a) The remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote of a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;

The facility for voting through Ballot Paper shall be made available at the AGM:

c) The members who have cast their vote by remote e-voting prio to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again;

I) A person whose name is recorded in the register of member or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper.

The notice of AGM is available on the Company's website www.geelimited.com and also on the NSDL website https://www.evotingindia.com/; and in case of queries nembers may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Help Section of https://www.evotingindia.com/, or contact Mr. Sadil Jafar Thange, Company Secretary and Compliance officer of the Company, Email id : share@geelimited.com

By order of the Board of Directors For GEE Limite

SADIK JAFAR THANGE Company Secretary Membership No. A56898 Address: F-101, Income Tax Colony, Sector -21/22 Belapur CBD, Navi Mumbai-400614



Franklin Templeton Mutual Fund

Indiabulls Finance Center, Tower 2, 12th and 13th Floor, Senapati Bapat Marg, Elphinstone Road (West), Mumbai 400013

Addendum to the Statement of Additional Information, Scheme Information Documents and Key Information Memorandum of schemes of Franklin Templeton Mutual Fund

Change in Official Point of Acceptance of Transactions

The following branch office of Computer Age Management Services Pvt. Ltd. (CAMS), termed as Collection Centre, will be shifted to new premises as given below:

Name of the Branch	Old Address	New Address	Effective date
Vellore (Tamil Nadu)	CAMS Service Centre	CAMS Service Centre	September 04, 2019
	No.1, Officer's Line,	AKT Complex,	
	2nd Floor, MNR Arcade,	No. 1, 2nd floor,	
	Opp. ICICI Bank, Krishna Nagar,	3 New Sankaranpalayam Road,	
	Vellore - 632 001	Tolgate, Vellore – 632001	

The above Collection Centre will continue to be the "Official Point of Acceptance of Transactions" of Franklin Templeton Mutual Fund.

This addendum forms an integral part of the Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum issued for respective schemes, read with the addenda issued from time to time. This addendum is dated September 03, 2019.

For Franklin Templeton Asset Management (India) Pvt. Ltd.

(Investment Manager of Franklin Templeton Mutual Fund)

Sanjay Sapre President

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

೧SBI भारतीय स्टेट बैंक State Bank of India

Retail Asset Centralised Processing Center, 5th Floor, CIDCO Tower No.4, Belapur Railway Station Building, C.B.D. Belapur, Navi Mumbai -400 614. **DEMAND NOTICE**

[Under section 13 (2) of SARFAESI ACT read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002] Whereas the Authorized officer of State Bank of India under

curitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 has in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement Rules, 2002 issued Demand Notice dated 10/08/2019 under section 13 (2) of the said Act, calling upon the Borrower Shri - Azharuddin Talii Hussian Khan- Plot No.28/K/36, Shivaji Nagar, Near Ajmeri Masjid. Govindi, Mumbai- 400 043 to pay the amount mentioned in the said Notice being Rs. 15,21,291/- (Rupees Fifteen Lakhs Twenty One Thousand Two Hundred & Ninety One only) as on 10.08.2019. Together with further interest at the contractual rate on the aforesaid amount and ncidental expenses, costs, charges etc within 60 days from the date of the said Notices. The said Notice has been received back undelivered through the postal authorities. If they desire, collect the said copies o Demand Notice from the undersigned on any working day during normal office hours. The content of Demand Notice as under mentioned. You account has been classified as non-performing assets as on 31.07.2019.

However, this Notice is hereby given to the Borrower/Guarantor and his heirs, where necessary, to pay to the Bank; within 60 days from the date of publication of this Notice the amount indicated hereinabove due or the date together with further interest at contractual rates on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges, etc. As security for the Borrower's obligation under the said agreements and documents, the assets described below has been mortgaged to the Bank.

If the Borrower/Guarantor and his heirs, where necessary, shall fail to make payment to the Bank as aforesaid, then the Bank shall proceed against the secured asset mentioned below under Section 13 (4) of the Act and also to take possession of secured assets and also the application Rules entirely at the risks of the concerned Borrower and his/her heirs here necessary, as to the costs and consequences.

The Borrower/Guarantor and his heirs, where necessary, are prohibited under Section 13 (13) of the SARFAESI Act. 2002 to transfer the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of the Bank. Any contravention of the provisions of the SARFAESI Act will render the borrower and the guarantors responsible for the offence liable to penalty in accordance with the

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
Flat No.707, 7th Floor, "Ekram Heritage", Plot No. 28,
Sector No.35-E, GES Scheme, Kharghar, Navi Mumbai. Authorized Officer Date:- 03/09/2019 Place:- Navi Mumbai, CBD Belapur STATE BANK OF INDIA

Golkunda Diamonds & Jewellery Limited CIN: L36912MH1990PLC058729

Regd. Office: G-30, Gems & Jewellery Complex - III, SEEPZ, Andheri (East), Mumbai - 400 096 Tel.: 022- 28290155, Email ID: admin@golkunda.com, Website: www.golkunda.com

NOTICE OF 29TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND

1) Annual General Meeting

NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting of the Company is scheduled to be held on Saturday, 28th September, 2019 at Suncity Residency Hotel, Eden-1 Hall, 16th Road, Maheshwari Nagar, MIDC, Marol, Andheri (East), Mumbai - 400 093 at 3.00 P.M.

Annual Report for the financial year 2018-19 including the Notice convening the AGM has been sent to the members to their registered address by permitted modes and electronically to those members who have registered their e-mail address with the depositories/ Company.

The said Annual Report including Notice is available on the Company's website www.golkunda.com

In accordance with Section 108 of the Companies Act, 2013 read with applicable rules made there under and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members facility to cast their votes on all resolutions set forth in the said Notice, by electronic means. The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the AGM ("Remote E-Voting"). The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limit to provide Remote E-voting facility.

The Remote E-Voting shall commence on Wednesday, September 25, 2019 at 9:00 a.m. (15T) and end on Friday, September 27, 2019 at 5:00 p.m. (1ST). The Remote E-Voting shall not be allowed beyond the aforesaid date and time.

A person whose name appears in the Register of Members/Register of Beneficial Owners, as on the cut-off date i.e. Saturday, September 21,2019, only shall be entitled to avail the facility of Remote E-voting/voting at the AGM.

Any person who acquires shares of the Company and becomes member of the Company after the dispatch of the Notice may generate the password for remote e-voting by going through instructions in the Notice of AGM and shall be entitled for availing remote e-voting facility/voting at the AGM through Ballot. However the vote of member will be considered only if such person is a member ofthe Company as at the cut-off date i.e. Saturday, September 21,2019. A person who is not a memberas on the cut-off date should treat this notice for his/her information purpos-

Members holding shares in physical form or dematerialized form, may go through the instructions mentioned in the AGM Notice or visit CDSL website https://www.evotingindia.com and in case he/she has any queries or issues regarding e-voting, he/she may refer the Frequently Asked Questions ("FAQS") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section of write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or call on toll free no. 18002005533 or contact Mr. Rakesh Dalvi, Deputy Manager, Central Depository Services(India) Limited (CDSL), 16 th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai- 400 021, who will also address grievances connected with the voting by electronic means.

The facility for voting through ballot paper shall be made available to the members present at the AGM. A member who has exercised his/her right to vote through Remote E-voting, may attend the AGM but shall not be entitled to vote again at the

2) Book Closure Dates

with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Sunday, September 22, 2019 to Saturday, September 28, 2019 (both days inclusive), for the purpose of AGM

By and on behalf of board of directors For Golkunda Diamonds & Jewellery Ltd.

Place: Mumbai Date: September 03.2019

Kopal Jain Company Secretary

DEEP IYOTI TEXTILES LIMITED

CIN: L27200MH1994PLC083950 Reg Office: "Cheznous" Flat No 1 Gulmohar Cross Road No 7, J.V.P.D. Scheme Mumbai - 400049, Maharashtra, India

Tel No: 022-26204255/26244140| Email: sanjayvanijya 1@gmail.com| Website:www.djtextiles.co.ir Notice

NOTICE is hereby given that the 25th Annual General Meeting (AGM) of the Members of Deeplyoti Textiles Limited will be held at "Cheznous" Flat No. 1, Gulmohar Cross Road No 7, J.V.P.D Scheme, Mumbai - 400 049, Maharashtra, India on Friday, September 77, 2019 at 10:30 A.M. (IST) to transact the Ordinary businesses as set out in the Notice of AGM a copy of which is being sent to all Members of the Company by permitted modes under the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and dispatch of the same has been completed on Tuesday, September 03, 2019. Pursuant to the Provision of Section 108 and other applicable provisions of the Compani Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Security and Exchange Board of India Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is clisting Congadination and Discourse requirements) Regulations, 2013, the Company is providing a facility to the Members for exercising their right to vote on the items of businesses set out in the said Notice by remote e-voting system through platform provided by Central Depository Services (India) Limited. The details pursuant to the Rules are Date of Completion of dispatch of Notice: Tuesday, September 03, 2019

Date and time of commencement of remote e-voting: Tuesday 24th September, 2019 (09.00 am IST).

3) Date and time of end of remote e-voting: Thursday, 26th September, 2019 (05.00

The Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut- off date which is Friday, September 20, 2019, may cast their vote

electronically.

The remote e-Voting by electronic mode shall not be allowed beyond Thursday, 26th September, 2019 (05.00 pm IST).

6) If demanded and subsequently permitted by the Chairman at the meeting, the Members would be able to cast their votes at the meeting through ballot paper if they have not availed the remote e-voting facility. If the vote is cast through remote e-voting facility. then the members would not be permitted to exercise their voting right at the general meeting.
The Members may participate in the general meeting even after exercising their right

to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.

8) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting in the general meeting.

The Notice of the 25th AGM along with the procedure of remote e-voting has been sent to all Members by prescribed mode and the same is also available on the website

of the Company i.e. www.djtextiles.co.in.and Central Depository Services (India) Limited at https://www.cdslindia.com. 0) Any person who have acquired shares and become member of the Company after

the dispatch of Notice may obtain the login ID and password from person me n point no 12 hereunder

ii) The Company has appointed Mr. Deep Shukla, Practicing Company Secretary as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. 12) For any queries / grievances, in relation to e-voting Members may contact the following (a) E-voting Helpdesk

Central Depository Services (India) Limited
Email: helpdesk.evoting@cdslindia.com, Phone:18002005533

(b) Mr. S Rajagopal Maheshwari Datamatics Pvt. Ltd.

Place: Mumbai

Date: 03/09/2019

Maheshwari Datamatics Pvt. Ltd.
Email: info@mdpl.in/ mdpldc@yahoo.com, Phone: 022-22482248, 2243-5029, 2231-6839, Fax: 033-2248-4787
NOTICE is hereby giving pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 is also given that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 21, 2019 to Friday, September 27, 2019 (Both days inclusion) for the Acceptance of September 21, 2019 to Friday, September 27, 2019 (Both days inclusion) for the Company

days inclusive) for the purpose of 25th Annual General Meeting of the Company For Deepjyoti Textiles Limited Sanjay Mundra Whole- time Director



TATA STEEL LONG PRODUCTS LIMITED

(formerly Tata Sponge Iron Limited)

CIN: L27102OR1982PLC001091 Registered office: P.O. – JODA, KEONJHAR, PIN-758034, Odisha E-mail: investorcell@tatasponge.com, Telephone: 91 6767 278178

FORM NO. INC.26

[Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014] Before the Central Government

Before the Central Government Regional Director, Eastern Region, Ministry of Corporate Affairs, 234/4, A.J.C. Bose Road, II-MSO Building, Nizam Palace, 3rd Floor, Kolkata In the matter of: Section 13(4) of the Companies Act, 2013 and Rule 30(5)(a) of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND In the matter of: Tata Steel Long Products Limited having its Registered Office situated at-P.O. – JODA, KEONJHAR, PIN-758034, Odisha

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the 36th Annual General Meeting of the Company held on July 15, 2019 to enable the Company to change its Registered office from the "State of Odisha" to the "State of West Bengal".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the Registered Office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition, to the Regional Director(Eastern Region) at 234/4, A.J.C. Bose Road, II-MSO Building, Nizam Palace, 3rd Floor, Kolkata – 700 020, within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its Registered

> For and on behalf of the Applicant Tata Steel Long Products Limited

Date: September 02, 2019 Place : Bhubaneshwai

Sanjay Kumar Pattnaik Managing Director DIN: 00256832



DE NORA INDIA LIMITED

Regd. Office: Plot Nos. 184, 185 & 189, Kundaim Industrial Estate. Kundaim, Goa - 403 115, Email: denoraindia@denora.com Website: www.denoraindia.com; Ph.: 0832 - 3981100

NOTICE OF 30™ ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that:

The 30th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Thursday, 26th September, 2019 at 11.00 a.m. at the Registered Office of the Company at Plot Nos. 184, 185 & 189, Kundaim Industrial Estate, Kundaim, Goa - 403 115, to transact the Ordinar and Special Business, as set out in the Notice of AGM;

Electronic copies of the notice of AGM and Annual Report for year 2018-19 have bee sent to all members whose email IDs are registered with the Company/Deposito participant(s). Physical copies of the Notice of AGM and Annual Report for the year 2018 19 have been sent to all other members at their registered address through courier service The dispatch of Notices by permitted mode has been completed on August 31, 2019.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-of date of 19th September, 2019, may cast their vote electronically on the Ordinary and Special Business and Special Resolution as set out in the Notice of AGM through electronic voting system of Central Depository Services Ltd (CDSL) from a place other than the venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:

the Ordinary and Special Business and Special Resolution as set out in the Notice o AGM may be transacted through voting by electronic means;

the remote e-voting shall commence on Monday, September 23, 2019 at 9.00 a.m.;

the remote e-voting shall end on Wednesday, September 25, 2019 at 5.00 p.m.; iv. the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is 19th September, 2019:

any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after the dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut off date i.e. 19th September, 2019, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or jibu@bigshareonline.com However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing use ID and password can be used for casting vote; vi. Members may note that: a) the remote e-voting module shall be disabled by CDSI

after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast

by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the

facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; and c) the

members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot The Notice of AGM and the Annual Report for year 2018-19 is available on th Company's website www.denoraindia.com and also on CDSL's website https://www.evotingindia.com; and in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available a

helpdesk.evoting@cdslindia.com. Members may also write to the Registrar and Transfe Agent of the Company at the email address: info@bigshareonline.com or contact a telephone no. 022-62638200 The Register of members and the Share Transfer books of the Company will remain closed from Friday, September 20, 2019 to Thursday, September 26, 2019 (both days inclusive

www.evotingindia.com under help section or write an email to

For DE NORA INDIA LIMITED

Date: 04.09.2019 Place: Kundaim-Goa

for annual closing.

Jyoti Bandodkar Company Secretary

BANSWARA SYNTEX LIMITED

CIN: L24302RJ1976PLC001684

Regd. Office: Industrial Area, Dahod Road, Post Box No. 21, Banswara- 327001,
Rajasthan. Ph. No.: +91 2962 257679-681, 240690 Fax: (02962) 240692

Website: www.banswarasyntex.com, Email: hpkharwal@banswarasyntex.com,

NOTICE TO SHAREHOLDERS

Notice is hereby given that 43rd**Annual General Meeting** of the Company will be held on Friday, 27th September, 2019 at 11.00 A.M. at its Registered Office situated a Infludy Tal. Area, Dahod Road, Post Box No.21, Banswara-327001 (Raj.), to transact the business as set out in the AGM Notice.

The Notice of $43^{\mbox{\tiny rd}}$ Annual General Meeting along with the Annual Report is available on the Company's Website **www.banswarasyntex.com** and or igency'swww.evotingindia.com. The notice setting out the Business to be transacted at the meeting along with the Annual Report of the Company for the year ended March 31, 2019 have been dispatched to all the Members at their postal address or through e-mail at their

registered e-mail Id's with the Depository Participant/Registrar & Share Transfer Agent by 31 "August, 2019. The documents pertaining to the items of business to be transacted in the Annual General Meeting are open for inspection at the Registered Office of the Company during working hours between 10.00 A.M. and 1.00 P.M. except on holidays up to date of this AGM. Notice is also hereby given pursuant to section 91(1) of the Companies Act, 2013, read with Rule 10 of The Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements), Regulations, 2015, the register of Members and Share Transfe Books of the Company shall remain closed from 21st September, 2019 to 27th September, 2019 (both days inclusive).

The Dividend Rs.1.00/- per equity share as recommended by the Board of Directors f declared by the members, at the Annual General Meeting, will be paid to such shareholders, whose names appear in the Register of Members as on 20th September, 2019.

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of The Companies (Management and Administration) Rules, 2014 as amende and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Members with the facility to exercise their right to vote by electronic means on all resolutions sel forth in the Notice of Annual General Meeting. The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting ("remote e-voting"). For this purpose, the Company has signed an agreement with the Central Depository Services (India) Limited (CDSL) as the Agency for facilitating remote e-voting. The facility for voting through ballot paper shall be made available at the Annual General Meeting. The remote e-voting period commences from 23rd September, 2019 at 9.00 A.M. and ends on 26th September, 2019 at 5.00 P.M. The remote e-voting module shall be disabled

for e-voting after 5.00 P.M. on 26th September, 2019. Aperson whose name is entered in the Register of Members or in the Register of Beneficial owners maintained by the Depositories) as on 20th September, 2015 i.e. cut-off date will have the facility for remote e-voting or voting by ballot a

A member may participate in Annual General Meeting even after exercising his righ to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting. Any person, who acquires shares of the company and becomes a member of the company after dispatch of the notice of the Annual Genera Meeting and holding shares as on the cut-off date i.e. 20° September, 2019 may obtain the login id and password by sending a request a okharwal@banswarasyntex.com. However, if a person is already registered wit CDSL for remote e-voting then existing user ID and password can be used fo asting vote.

or any grievances/queries relating to the remote e-voting facility the members may refer to the remote e-voting manual available at www.evotingindia.com unde help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Shri H. P. Kharwal, Company Secretary), Banswara Syntex Limited, Industrial Area, Dahod Road, BANSWARA – 327 001 (Rajasthan), Telephone No. 02962-257676-681, 240690, E-mail ID: hpkharwal@banswarasyntex.com

Place : Banswara

Date: 2nd September, 2019

[DIN: 01205282]


By Order of the Board of Directors

(H.P. Kharwal)

COMPANYSECRETARY







एखाद्या आजाराने पाय सतत दुखत असतील, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा. असा आजार नसेल आणि पाय दुखत असतील तर पुढील उपाय कणखरपणा वाढतो. शाळा-करून पाहा.

नियमित दूध प्या. दुधामध्ये कॅल्शियम आणि नोकरी-धंद्यामुळे जर वेळ 'ड' जीवनसत्त्व असते. मिळत नसेल तर आठवड्यातून लहानपणापासून जर मुले दोनदा तरी खेळावे. बॅडमिंटन, भरपूर दुध पीत असतील तर टेनिससारखे दोघा-तिघांच्या त्यांची हाडे मजबूत होतात गटात खेळता येण्यासारखे आणि पाय दखत नाहीत. खेळ यासाठी उपयुक्त ठरू वयाच्या पंचविशीपर्यंत दुध शकतात मात्र प्रत्येकाने रोज किमान हा रोजच्या आहाराचा हिस्सा हवाच. पंचवीस ते पन्नास चालण्याचा व्यायाम करावा. या काळात रोज कपभर दुध योगासने, दोरीवरच्या उड्या, घ्यावे. पन्नाशीनंतर मात्र साय सूर्यनमस्कार यांचाही चांगला काढलेले दुध प्यायला हरकत फायदा होतो. धूम्रपान सोडा- तंबाखू,

मैदानावरील खेळांनी, गुटखा आणि धूम्रपानामुळे नियमित व्यायामाने हाडांचा पायांच्या

आकुंचन पावतात. त्यामुळे थोडे जरी चालले तरी पाय कॉलेजच्या दिवसात रोज खेळणे शक्य असते, त्यानंतर आणि पोटऱ्या कमालीच्या

> वजन कमी करा. आपले पूर्ण वजन आपल्या पायांवर पेलले जाते. त्यामुळे वजन वाढले की गुडघे, घोटे आणि टाचा दुखू लागतात. पस्तिशीनंतर शाकाहारामध्ये

सीताफळ, दूध, दही, पनीर; तर मांसाहारात ट्युना आणि मटण, अंड्यातील पिवळा बलक, कॉडलिव्हर ऑईल यातून कॅल्शियम आणि ड जीवनसत्त्व मिळते. आपल्या आहारपद्धतीप्रमाणे यांचा भरपूर वापर करावा.

कधी ना कधी तरी मानदुखीचा त्रास झालेलाच असतो असे आढळून आलेले आहे. कारण मानदुखीची कारणे फार वेगवेगळी आहेत. काही लोकांना पाठीच्या मणक्यामध्ये दोष निर्माण झाल्यामुळे मानदुखी सुरू होऊ शकते. प्रवासात भरपूर धक्के बसल्यामुळे सुद्धा मानेचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर आश्चर्याची गोष्ट या दोन्हींचे समप्रमाणात मिश्रण काळापासून औषधी म्हणून केलेला म्हणजे घसा दुखू लागला म्हणजे मानही दख् लागते. विशेषतः घशाला जर संसर्ग झाला असेल तर तो संसर्ग मानेला त्रासदायक ठरू शकतो.

या मानदुखीवर काही इलाज घरच्या घरी करता येतात. यातले

जगातल्या दोन तृतीयांश लोकसंख्येला काही इलाज इतके सोपे आहेत की, त्यांचा औषधापेक्षाही चांगला उपयोग होतो. मेंथॉल आणि कापूर यांचा वापर जास्त उपयुक्त ठरतो.

मानद्खावर लव्हंडर आईल

करून किंवा दोन्ही उपलब्ध होत आहे. आता लव्हेंडर ऑईल नसतील तर त्यापैकी एक बोटावर उपलब्ध झालेले आहे. हे तेल घेऊन दुखणाऱ्या मानेच्या ठिकाणी चोळल्यास त्या भागातला रक्तप्रवाह सुरळीत होऊन मानदुखी कमी होते. असा होऊ शकतो. मात्र आले

दुखऱ्या जागेवर चोळल्यास मानदुखी कमी होते. आल्याचा उपयोगही लव्हेंडरचा उपयोग फार जुन्या चोळण्यासाठी न वापरता त्याचा तेही मानदखीवर वापरता येते.

चहा प्यावा किंवा आल्याचा काढा घ्यावा. काही लोक आल्याचा रस काढून तो दुखऱ्या भागावर चोळतात. तोही उपाय चालतो. अर्निका या फुलापासून एक औषध बनवले जाते. ते बाजारात मिळते.



ग्रंथी टी-३, टी-४ आणि कॅलसीटोनिन अशा तीन प्रकारच्या हार्मोन्सची निर्मिती करतात. झोप, पचनक्रिया, हृदयाचे ठोके आणि मेंद नियंत्रित करण्याचे काम या हार्मीन्सचे असते. काही वेळा थायरॉइड ग्रंथी थायरॉइड हार्मोन्सची निर्मिती करतात. हायपोथायरोडिझम वाढते. हायपोथायरोडिझमचा थेट संबंध वजन वाढणे, नैराश्य आणि कॉलेस्ट्रॉलशी असतो. याचं संतुलन बिघडले, की थायरॉइडवर नियंत्रण राहत नाही आणि वजनामध्ये अचानक वाढ

योडिनयुक्त मिठाचे सेवन कमी करावे. व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्सचे सेवन करावे. हामोन्सच समतोल

बियांचे सेवन भोपळ्याच्या

रक्तामध्ये घ्रेलिनचे प्रमाण वाढले, की वजन वाढू लागते. अधिक उपवास केल्याने किंवा अधिक डायटिंग केल्यामुळे हे हार्मोन्स वाढू शकतात. त्यामुळे आपल्या आहाराकडे विशेष

दर दोन ते तीन तासांनी काही ना काही खा. जेवण करण्यापूर्वी आठवणीने पाणी

प्या. दररोज व्यायाम करा. मेलॅटोनिन

संतुलन बिघडल्यामुळे महिलांचे वजन वेगाने वाढीस लागते. हे हार्मोन्स झोप आणि जाग येण्याशी संबंधित असतात. त्यावेळी आपण झोपतो शरीरातून ग्रोथ हार्मोन्स बाहेर टाकले जातात. हे हार्मोन्स बाहेर पडल्यामुळे शरीर रिलॅक्स होते. व्यस्ततेमुळे महिलांची झोप पूर्ण होत नाही आणि निद्राचक्र बिघडते. परिणामी, वजन वादू रात्री उशीरा खाणे टाळा. योग्य झोप घ्या.

गर्भनिरोधक औषधे अधिक प्रमाणात घेतल्यामुळे आणि मेनोपॉजमधील समस्यांमुळे प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स कमी होतात. त्यामुळे वजन वाढु लागते.

दररोज व्यायाम मानसिक करा. टाळा. ताण दररोज मेडिटेशन करा

> अधिक प्रमाणात आर्टिफिशियल

स्वीट ड्रिंक्स घेतल्याने

अल्कोहोलचे सेवन केल्यामुळे इन्सुलिन रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. यामुळे महिलांचे वजन वाढते आणि टाइप-२ डायबेटिस होण्याचा धोका

संभवतो. रात्री खाणे आणि अल्कोहोल आर्टिफिशियल स्वीट ड्रिंक्सचे सेवन टाळा. हिरव्या भाज्या अधिक प्रमाणात खा. दररोज किमान चार लीटर पाणी प्या.

हार्मोन्सच्या संतुलनासाठी महिलांनी फॅटी ॲसिडयुक्त आहार घेतला पाहिजे. दाणे, कडधान्य, ऑलिव्ह ऑइल

मासे यात ॲसिड अधिक असतात. पानकोबी, पालक, ब्रोकली आणि टोमॅटो अशा **अँटिऑक्सिडंटचा** असलेल्या भाज्यांचे नियमित सेवन करा. लसूण, आले आणि हळदीमध्येही मोठ्या प्रमाणात **अँटिऑक्सिडंट** गुणधर्म

गर्भनिरोधक गोळ्यांचे सातत्याने सेवन हे बहुतांश महिलांमधील हार्मोन्सचे संतुलन बिघडण्याचे मोठे कारण असते. व्यायामाची टाळाटाळ, मानसिक पोषक आहाराची कमतरता आणि पाळीमधील अनियमितता हीसुद्धा हार्मीन्सचे संतुलन बिघडण्याची इतर कारणे

मेंदमधील हायपोथेलेमस या भागात आपली भूक आणि नियंत्रित करणाऱ्या पेशी असतात. या काही पेशी पीओएमसी अर्थात प्रो-ओपियोमेलानोकार्टिन नावाच्या हामोन्सची निर्मिती करतात. हे हार्मोन्स आपण किती खाल्ले पाहिजे याचे संदेश शरीराला देतात. या संदेश देण्याच्या प्रक्रियेला इरोड म्हणतात. इरोडने भुकेबाबत संदेश देणे बंद केले की आपल्याला भरपूर भूक लागते आणि अधिक प्रमाणात अन्न खाल्ल्यामुळे वजन वाढते.

कोणताही उपचार डॉक्टराच्या सल्ल्याने करावा

रक्तवाहिन्या

जीईई लिमिटेड

सीआयएन : L99999MH1960PLC011879

नोंदणीकृत कार्यालय - प्लॉट क्र. ई १, रस्ता क्र. ७, वागळे इंड. इस्टेट, ठाणे - ४०० ६०४. वेब. : www.geelimited.com ई-मेल : shares@geelimited.com

दूर. क्र. ०२५२२-२८०३५८ फॅक्स : ०२५२२ - २८११९९

सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, जीईई लिमिटेडच्या सभासदांची ५८ वी वार्षिक सर्वसाधार सभा (एजीएम) हॉटेल सत्कार रेसिडेन्सी, १ पोखरण रोड नंबर १, जे. के ग्राम ठाणे (पश्चिम),

महाराष्ट्र - ४०० ६०६ या ठिकाणी शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर, २०१९ रोजी स. ११.०० वॉ.

एजीएमच्या सूचनेच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत. एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल

यांच्या प्रत्यक्ष पद्धतीने तसेच वार्षिक अहवालाची ई-मेलद्वारे पाठवणी दि. ०३ सप्टेंबर, २०१९

एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (परोक्ष ई-मतदान) मत देऊ शकतील. सर्व

२. परोक्ष ई-मतदान सोमवार, दि. २३ सप्टेंबर, २०१९ रोजी (स. ९.०० वा.) सरू होईल. ३. परोक्ष ई-मतदान गुरुवार, दि. २६ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं. ५.०० वा. संपेल

४. इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे मतदान वा एजीएमच्या ठिकाणी मतदानाकरिताच्या पात्रतेच्या निश्चितीकरिताची निर्धारित अंतिम तारीख शुक्रवार, दि. २० सप्टेंबर, २०१९ अशी आहे

आयडीजवर विनंती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल :

ए) वरील निर्देशित तारीख व वेळेपश्चात एनएसडीएलद्वारे परोक्ष ई-मतदानाचे मोड्युल

बी) एजीएमच्या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध असेल. सी) एजीएमच्या आधी परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले सभासद एजीएममध्ये उपस्थित राहू

तसेच एजीएमच्या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यास पात्र असले.

सचिव व अनुपालन अधिकारी, ई-मेल आयडी share@geelimited.com

शकतील परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही. डी) निर्धारित अतिम तारखेनुसार सभासदांचे राजस्टर किंवा डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात

एजीएमची सचना कंपनीची वेबसाइट : www.geelimited.com वर तसेच एनएसडीएलर्च वेबसाइट : https://www.evotingindia.com/ वरही उपलब्ध असेल. कोणत्याही प्रकारच्या

चौकशीसाठी सभासदानी https://www.evotingindia.com/, च्या. Help Section क उपलब्ध सभासदांकारांचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिता e-voting user manual वाचावे किंवा संपर्क साधावा : श्री. सादीक जाफर थांगे, कंपनी

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे

जीईई लिमिटेडकरीता

सही/-सादीक जाफर थांगे

कंपनी सचिव

सदस्यत्व क्र. ए५६८९८

बेलापूर सिबीडी, नवी मुंबई-४००६१४

एफ-१०१, इन्कम टॅक्स कॉलनी, सेक्टर -२१/२२,

रामेश्वर मिडिया

आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद असलेली व्यक्ती परोक्ष ई-मतदान

मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल व ठरावावर सभासदाद्वारे एकदा मत दिल्यानंतर ते

५. एखाद्या व्यक्तीने एजीएमच्या सूचनेच्या ापाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्स संपादित केल अंसतील व कंपनीचा संभासद बनला असल्यास व निर्धारित अंतिम तारीख शुक्रवार,

दि. २० सप्टेंबर, २०१९ रोजीनुसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती खालील ई-मेल

१. एजीएमच्या सूचनेत विहित सामान्य व विशेष विषयांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून

निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. २० सप्टेंबर, २०१९ रोजीनुसार प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डीमटेरियलाइज्ड् स्वरूपात भागधारक असलेले सभासद एजीएमच्या सूचनेत विहित सामान्य/विशेष विषयांवर एनएसीएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून

चंद्रपूर

G

चंद्रपुरातील रस्त्यांवर प्रमाणात खड्डे आहेत. त्यामुळे अपघातात गमवावा लागतो. खड्डयांमुळे नागरिकांना मणक्यांचे आजार

सरकारने नवीन मोटार वाहन कायदा संपूर्ण देशात लागू केला आहे. प्रत्येक नागरिकाने असे आव्हान करण्यात आले

रोजी पूर्ण करण्यात आली आहे.

मभामदांनी नोंद ह्यावी की

पुढे बदलता येणार नाही.

विचारविनिमय करता येऊ शकेल.

www.geelimited.com २. helpdesk.evoting@nsdlindia.com 3. nayna.wakle@linkintime.co.in

आहे. जर विनापरवाना वाहन



त्यासाठी ५००० हजार रुपये दंड आहे. तर रस्त्यावर खड़्यांचे नियमांचे पालन केलेच पाहिजे काय असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.

काबुलमध्ये बाम्बरफोट ५ ठार

काबूल

अफगाणिस्तानची राजधानी काबल येथे झालेल्या कार बॉम्बस्फोटात ५ जण ठार तर, तब्बल ५० जण जखमी झाले आहेत. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सोमवारी रात्री पावणेदहाला काबूलच्या पोलीस जिल्हा ९ (पीडी ९) या रहिवासी भागात हा स्फोट झाला. अफगाणिस्तानच्या

अंतर्गत मंत्रालयाच्या प्रवक्त्या नुसरत रहिमी यांनी स्थानिक माध्यमाला याविषयी माहिती दिली. या स्फोटामध्ये विदेशी सुरक्षा यंत्रणेला लक्ष्य करण्यात आल्याचे तालिबानने म्हटले आहे. अमेरिकेचे राजदत झालमे खलिलझाद यांनी अफगाण सरकारला तालिबानसोबत १८ वर्षे मुरू असलेले दीर्घ तत्वतः युद्ध संपवण्याच्या कराराविषयी माहिती दिल्यानंतर काही तासांतच हा स्फोट झाला.

धुळ्यात ररूत्यावर आढळल्या बेवारस मतदार याद्या

धुळे शहरातील देवपुर परिसरातील शिवाजी मराठा बोर्डिंग जवळ रस्ता दुभाजकावर २०१८ सालच्या मतदार याद्या बेवारस पडलेल्या आढळून आल्या आहेत. यामुळे

प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर विविध आला आहे. दुभाजकावर पडलेल्या मतदार यादयाधुळे शहरातील भागात एसएसव्हीपीएस महाविद्यालय परिसरातील शिवाजी मराठा बोर्डिंग समोर असलेल्या

रस्ता दुभाजकावर २०१८ सालच्या

विधानसभा मतदारसंघातील अवस्थेत आल्या आहेत

> या मतदारयाद्यांमध्ये साक्री, धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा या विधानसभा समावेश आहे. विशेष म्हणजे याकड़े प्रशासनातील अधिकाऱ्याचे एकाही लक्ष गेले नाही.

बृहठमुंबई महानगरपालिका

जल अभियंता विभाग

ई-निविदा सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बृ.मुं.मनपा) आयुक्त खालील विवरणानुसार खालील कामाकरिता पॅकेट 'ए', 'बी

व 'सी' प्रणालीतून शतमान दर	ाने ई-निविदा मागवीत आहेत.				
विभाग	जल अभियंता				
उपविभाग	कार्यकारी अभियंता पाणी कार्ये (स्थापत्य) देखभाल				
बोली क्रमांक	७१००१५६८७६				
विषय	डी विभागात मलबार हिल येथे गार्डन स्टाफ रेस्ट रूम्स नं. १, २ ३, स्टाफ क्वार्टर्स ई१, ए३, ए४ व नेपीयन्सी रोड व्हॉल्व्ह केबिन येथे दुरुस्ती/पुन:बांधकाम व संबंधित स्थापत्य कामे. (पुन:आमंत्रण १)				
निविदा विक्री	दि. ०३.०९.२०१९				
	ते दि. १३.०९.२०१९ (दु. २.०० पर्यंत)				
वेबसाईट	www.portal.mcgm.gov.in				
	संपर्क व्यक्तीः				
अ) नाव	सहा. अभि. पाणी कार्ये (स्थापत्य) परिरक्षण, एसईडब्ल्यूडब्ल्यू (सिव्हिल) मेन्टे.				
ब) संपर्क क्र. (कार्यालय)	२५१२६३७६				
क) मोबाईल क्र.	९९३०२६०५९२, ९०८२२००७१७				
ड) ई-मेल पत्ताः	aewwcivilmaintcity.he@mcgm.gov.in				
पीआरओ/९५९/जाहि./२०१	सही /- उप जल अभियंता (परिक्षण) ९-२०				

कुठेही पाणी साचू देऊ नका, डासांना निमंत्रण देऊ नका.

(भा. प्र. वे.) एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. ज्या सभासदांचे ई-मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे नोंदवलेले असतील त्यांना वित्तीय वर्ष २०१८-१९ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत एजीएमच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात आल्या आहेत. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट www.geelimited.com वर उपलब्ध आहेत. अन्य सर्व सभासदांना त्यांच्या नोंदणीकत पत्त्यांवर मान्य पद्धतीतून त्यांना वित्तीय वर्ष २०१८-१९ करिताच्या वार्षिकअहवालासमवेर

वादे टर्मिनस आणि अजमेर दरम्यान सुपरफास्ट साप्ताहिक

पश्चिम रेल्वे तर्फे

विशेष गाडीच्या सेवांचा विस्तार

गाडी क्र.	प्रस्थान	आगमन	विस्तारीत सेवांची दिनांक
०९६२२	वांद्रे टर्मिनस	अजमेर	२ सप्टेंबर, ९ सप्टेंबर,
	०६.१५ वा.	०४.१० वा.	१६ सप्टेंबर, २३ सप्टेंबर
	सोमवार	दुसऱ्या दिवशी	आणि ३० सप्टेंबर, २०१९
०९६२१	अजमेर	वांद्रे टर्मिनस	१ सप्टेंबर, ८ सप्टेंबर,
	०६.३५ वा.	०४.४५ वा.	१५ सप्टेंबर, २२ सप्टेंबर
	रविवार	दुसऱ्या दिवशी	आणि २९ सप्टेंबर, २०१९

थांबे :- बोरीवली, सूरत, वडोदरा, रतलाम, भवानी मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर आणि किशनगढ स्थानक रचना :- एसी २-टियर, एसी ३-टियर, शयनयान श्रेणी आणि सामान्य द्वितीय श्रेणी

वांद्रे टर्मिनस वरून सुटणाऱ्या गाडी क्र. ०९६२२ च्या

९ सप्टेंबर, २०१९ पासून प्रभावी सर्व विस्तारित सेवांचे आरक्षण सर्व प्रवासी आरक्षण केंद्रे आणि आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर ४ सप्टेंबर २०१९, पासून सुरू होईल.

"विशेष गाडी" विशेष प्रवास भाडे



पश्चिम रेल्वे

आम्हाला लाइक करा : 🌠 facebook.com/WesternRly

आम्हाला फॉलो करा : 💟 twitter.com/WesternRly सर्व आरक्षित तिकिटांसाठी वैध पुरावा जवळ ठेवा.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ



(महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक) कार्यकोरी अभियंता अ विभाग, दु व पु मंडळ, कुलाबा संक्रमण शिबिर, कुलाबा, कफ परेड, मुंबई ४००००५ दुरध्वनी क्रमांक : ०२२- २२१८७७८५ ई-मेल rreeamhada@gmail.com

ई-निविदा सूचना

निम्नस्वाक्षरीकार कार्यकारी अभियंता अ विभाग, मुंबई इमारत दुरुस्ती व पुर्नरचना मंडळ, कुलाबा संक्रमण शिबिर, कफ परेड, मुंबई तर्फे उपकर प्राप्त इमारतीच्या कुस्तीच्या कामासाठी नोंदणीकृत ठेकेदारांकडून बी-१ नमुन्यातील शतमान तत्वावर ई-निविदा मागविण्यात येत आहेत. सदर निविदा या संकेतस्थळ **https://** mahatenders.gov.in यावर दिनांक ०४.०९.२०१९ सकाळी ११.०० पासून ते १८.०९.२०१९ संध्याकाळी ५.४५ वाजेपर्यंत उपलब्ध राहील.

अ. क्र.	इमारत दुरुस्ती क्रमांक	निविदा ठेवलेली रक्कम	इसारा रक्कम	सुरक्षा अनामत	कंत्राटदाराचा नोंदणी वर्ग	निविदा शुल्क	काम करण्याची
ул.		रक्रम			नादणा जग	(विना	मुदत मुदत
						परतावा)	
8	विशेष दुरुस्ती अंतर्गत पुनरीचित	१६८३८४९.०	0.00	१७०००.०	डीडीआर मुंबई शहर	₹	१२ महिने
	इमारत श्री सदन १० सी लाला			(५०% FDR	नोंदणीकृत तसेच	५६०.००	(पावसाळ्यासह)
	निगम रोड, कुलाबा, मुंबई यांची			स्वरुपात व ५०%	म्हाडाशी सलंग्नित		
	अंतर्गत दुरुस्ती काम करणे.			देयकातून)	मजूर सहकारी		
					संस्था वर्ग-अ		
२	विशेष दुरुस्ती अंतर्गत कुलाबा	१९३६८५३.०	१९३६९.००	39000.0	वर्ग-५-अ व	₹	१२ महिने
	संक्रमण शिबिरातील गच्चीवरील			(५०% FDR	त्यावरील	५६०.००	(पावसाळ्यासह)
	टाकीची दुरुस्ती, जलरोधन करणे.			स्वरुपात व ५०%			
				देयकातन)			

- निविदाकारास निविदासंबंधीची संपूर्ण माहिती संकेतस्थळ https://mahatenders.gov.in यावरून मिळवावी.
- निविदासंबंधी नियम व कलम, निविदा वेळ, इत्यादी निविदाकास सविस्तर निविदा सूचनेमध्ये पाहावी.
- कोणतीही माहिती अथवा मदतीकरिता कार्यकारी अभियंता अ विभाग, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, कुलाबा कफ परेड, मुंबई ४००००५ संपर्क क्र.: ०२२-२२१८७७८५

सही/-कार्यकारी अभियंता अ विभाग, मुं.इ.दु. व पु.मंडळ, मुंबई

CPRO/A/343